

## नाट्यांशः।

**संवादांशं पठित्वा माध्यमभाषया अनुवादं कुरुत ।**

१. प्रतिहारः : जयतु भोजराजः । देव कश्चित् पण्डितः सपरिवारं द्वारे प्रतीक्षते ।  
द्वारपाल : भोजराजांचा विजय असो महाराज, कोणी एक पंडित आपल्या कुटुंबासह दाराशी वाट पाहत आहे.  
राजा : सत्वरं दुग्धपूर्णं पात्रमेकमानय पण्डिताय च देहि ।  
(प्रतिहारः आज्ञापालनं करोति ।)  
राजा : लवकर दुधाने भरलेले भांडे आण आणि पंडितास दे. (द्वारपाल आज्ञेचे पालन करतो.)  
पण्डितः : (दृष्ट्वा) अयि पुत्रवधु ! किञ्चित् शर्करां देहि । (शर्करा दुग्धे मिश्रित्यत्वा) भोः इदं पात्रं भोजराजाय प्रत्यर्पयतु ।  
पण्डित : (पाहून) अगं सूनबाई! थोडीशी साखर दे. (दुधात साखर मिसळवून) अहो, हे भांडे भोजराजांना परत द्यावे.  
राजा : (दृष्ट्वा) (सहर्षम्) विचक्षणः खलु अयं पण्डितः ।  
राजा : (पाहून) (आनंदाने) हा पंडित खरोखर बुद्धिमान आहे.  
२. मंत्री : महाराज ! दुग्धपूर्णं पात्रं दत्त्वा मया सूचितं यत् अस्माकं राजसभा पण्डितैः पूर्णा । तत्र अन्यस्य अर्थे स्थानं नास्तीति ।  
मंत्री : महाराज! दुधाने भरलेले भांडे देऊन मी सुचविले, की आपला राजदरबार पंडितांनी भरलेला आहे. तेथे दुसऱ्या कोणासाठी जागा नाही.  
राजा : अथ ब्राह्मणस्य उत्तरं किमासीत्?  
राजा : तर मग ब्राह्मणाचे उत्तर काय होते?  
मंत्री : तेन उत्तरितं - यथा दुग्धे शर्करा विलोना भवति तस्य माधुर्यं च वर्धयते । तथैवाहं पण्डितेषु निलीय स्थास्यामि, सभायाः माधुर्यं च वर्धयिष्यामि ।  
मंत्री : त्याने उत्तर दिले – ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळते आणि त्याचा गोडवा वाढविते. त्याप्रमाणेच मी पंडितांमध्ये मिसळून राहीन आणि दरबाराची शोभा वाढवेन.  
राजा : अहो ! अद्भूतं तस्योत्तरम् ।  
राजा : अहो! त्याचे उत्तर आश्चर्यकारक आहे.  
३. दूतः : देव ! कश्चिद् दरिद्रः भवतो दर्शनप्रार्थी ।  
दूत : महाराज! कोणी एक निर्धन मनुष्य आपल्या भेटीची इच्छा करीत आहे.  
राजा : त्वरितं सादरमानय तम् । (दरिद्रः प्रविशति राजा पृच्छति) कुतः आगच्छसि भोः ?  
राजा : त्याला लवकर आदरपूर्वक घेऊन ये. (निर्धन मनुष्य प्रवेश करतो, राजा विचारतो) अरे, तू कोठून आलास?  
दरिद्रः : कैलासाद् आगच्छामि देव ।  
निर्धन मनुष्य : महाराज, मी कैलास पर्वतावरून येत आहे.  
राजा : बूहि अपि न भगवान् शिवः सकुशलः ?  
राजा : सांग बरे, ते भगवान् शंकर कुशल आहेत ना?  
दरिद्रः : तस्य कुशलतायाः प्रश्न एव न उदेति । स तु दिवंगतः ।  
निर्धन मनुष्य : त्याचा कुशलतेचा प्रश्नच उद्भवत नाही. ते तर स्वर्गवासी झाले.  
राजा : किं दिवंगतः ? कथम् । अस्माभिः नैव श्रुतम् ।  
राजा : काय...स्वर्गवासी झाले? कसे बरे? आम्ही तर मुळीच ऐकले नाही.

४. दरिद्रः : राजन् ! शिवस्य मरणं वर्षशतकात् पूर्वमारब्धमासीत् । अधुना अचिरमेव समाप्तिम् अगच्छत् ।
- निर्धन मनुष्य : हे राजा, शंकराचा मृत्यु (प्रक्रिया) शंभर वर्षापूर्वीच सुरु झाला आहे. आता एवढ्यातच तो समाप्त झाला.
- राजा : आश्वर्यम् ! कथं तत् सम्भवम्?
- राजा : आश्चर्य आहे. ते कसे शक्य झाले?
- दरिद्रः : शृणोतु राजन् ! स किल हरिहररूपः । अतः अर्धे शरीरं हरिः अर्थात् भगवान् विष्णुः अहरत् ।
- निर्धन मनुष्य : महाराज, ऐकावे. तो खरोखर विष्णु व शंकर यांचे संयुक्तिक रूप आहे. म्हणून अर्धे शरीर अर्थातच भगवान् विष्णुने नेले.
- राजा : अन्यत् अर्धम्?
- राजा : उरलेले अर्धे?
- दरिद्रः : स पुनः अर्धनारीश्वरः अपि तस्मात् अन्यदर्थं पार्वतीदेवी अनयत् ।
- निर्धन मनुष्य : तसेच तो अर्धनारीश्वरही आहे; त्यामुळे दुसरे अर्धे देवी पार्वतीने नेले.
५. दरिद्रः : दिवंगतस्य शिवस्य अलङ्काराः चन्द्रः गङ्गा सर्पराजः वासुकिः आकाशेन नीताः ।
- निर्धन मनुष्य : स्वर्गवासी झालेल्या शंकराचे दागिने, चंद्र, गंगा, नागराज वासुकी हे सर्व आकाशाने नेले.
- राजा : ततः परम् ।
- राजा : त्यानंतर काय?
- दरिद्रः : ततः परमासन् तस्य गुणाः । तान् अन्ये विभज्य अनयन् ।
- निर्धन मनुष्य : त्यानंतर आणखी (उरले) त्याचे गुण, त्यांना इतरांनी वाटणी करून नेले.
- राजा : के?
- राजा : कोणते?
- दरिद्रः : दानशीलतां उदारतां वीरतें च भवान् अनयत् । अन्ते अवशिष्ट एकः एव गुणः तमेव गृहीत्वा अहं भूलोके भ्रमामि । भिक्षाटनं करोमि सदा ।
- निर्धन मनुष्य : दातृत्व, औदार्य आणि शौर्य आपण नेले. शेवटी उरला एकच गुण — त्यालाच घेऊन मी पृथ्वीतलावर भटकत आहे. मी नेहमी भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो.
६. (अनन्यमानसं विचिन्तयन्तं निजसुपुत्रमवधार्य महिषी चन्द्रमतिः पृच्छति ।)  
(एकाग्रचित्ताने विचार करणाऱ्या आपल्या मुलाला पाहून महाराणी चन्द्रमतीने विचारले.)
- चन्द्रमतिः : वत्स चिरं जीव । कैन कारणेन म्लानमुखः सचिन्तः दृश्यसे?
- चन्द्रमती : बाळा, दीर्घायुषी हो. कोणत्या कारणामुळे तू उदास आणि चिंताग्रस्त दिसत आहेस?
- यशोधरः : (स्वगतम्) कथमिदानीं हृदशल्यं निवेदयामि । निवेदयेयम् । भवतु (प्रकाशम्) अम्ब प्राप्तायामुषसि स्वप्नमेकमपश्यम् ।
- यशोधर : (स्वतःशी) आता, मी ही अंतःकरणातील बोच कशी बरे सांगू? सांगतो. असो (प्रकटपणे) आई, फहाटे मी एक स्वप्न पाहिले.
- चन्द्रमतिः : तेन हि सत्वरं कथय ।
- चन्द्रमती : तर मग लवकर सांग.
- यशोधरः : शृणोतु कक्षन निशाचरः मम वक्षोदेशो निषण्णः । स आह राज्यभारं पुत्रे निधाय यतिर्भूत्वा तपोवनमाश्रय इति ।
- यशोधर : कोणीतरी एक राक्षस माझ्या छातीवर, बसला होता. तो म्हणाला ‘राज्याची धुरा’ मुलावर सोपवून संन्यासी बनून तू तपोवनाचा आश्रय घे.

७. (मनोरुणः मिलिन्दः - प्रभाते प्रतिवेशिनं प्रति गत्वा उच्चैः आक्रोशति ।)  
 (मनोरुण असलेला मिलिंद सकाळी सकाळी शेजान्याकडे जाऊन मोठ्याने ओरडतो.)
- मिलिन्दः : सखे परित्रायस्व परित्रायस्व माम् । रात्रौ मम मुखद्वारेण मार्जारशावकः उदरे प्रविष्टः । शृणु गुरुरायते ।  
 मिलिन्द : मित्रा, वाचव! मला वाचव! रात्री माझ्या तोंडावाटे मांजरीचे पिलू पोटात शिरले आहे. ऐक; ते गुरुगुरत आहे.  
 निनादः : वयस्य न मार्जारशावकः परमेष वातविकारः । भिषग्वरं प्रति गच्छाव ।  
 निनाद : मित्रा, मांजरीचे पिलू नाही, हा तर वातदोष आहे. आपण दोघे वैद्याकडे जाऊया.  
 मिलिन्दः : न न भिषग्वरं प्रति परं शल्यक्रियाविशारदं प्रति गन्तव्यम् ।  
 मिलिन्द : नाही, नाही, वैद्याकडे नाही; शल्यचिकित्सकाकडे जाऊ.  
 निनादः : सत्यं खलु न मूर्खजनचित्तं समाराधेयत् । चल त्वरया ।  
 निनाद : मर्वं मनव्याचे ह्लट्य प्रसन्न करता येते नाही. हेच खरो! चल लवकर.  
 ८. भिषग्वरः किं वदसि उदरे मार्जारशावकः गुरुरायते?  
 वैद्यराजः : काय म्हणतोस – पोटात मांजराचे पिलू गुरुगुरत आहे?  
 मिलिन्दः : परं रात्रौ किं करवाणि अहम्?  
 मिलिन्द : पण रात्री मी काय करू?  
 भिषग्वरः : एतद् गुटिकाद्वयम् । एका त्वत्कृते एका मार्जारशावकस्य कृते शयनसुखमनुभवितुम् । (अन्येत्युः रुणालये)  
 वैद्य : या दोन गोळ्या घे. छान झोप लागावी म्हणून – एक तुझ्यासाठी आणि एक मांजरीच्या पिल्लासाठी! (दुसऱ्या दिवशी रुणालयात)  
 भिषग्वरः : अयि मिलिन्द, उत्तिष्ठ । शस्त्रक्रिया सफलीभूता । पश्य एष मार्जारशावकः तव उदरे आसीत् । अधुना निश्चिन्तो भव ।  
 वैद्य : अरे मिलिन्द, ऊठ! शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पहा, हे मांजराचे पिलू तुझ्या पोटात होते. आता काळजी करू नकोस.  
 मिलिन्दः : (रुदितस्वरेण) परं मम उदरे तु कृष्णमार्जरः प्राविशत्, एष तु श्वेतः ।  
 मिलिन्द : (रडक्या आवाजात) पण माझ्या पोटात तर काळे मांजर शिरले होते, हे तर पांढरे आहे.  
 ९. राजा : (समन्तादवलोक्य) सूत, अकथितोऽपि ज्ञायत एव यथायमाश्रमाभोगस्तपोवनस्येति । (स्तोकमनन्तरं गत्वा)  
 राजा : तपोवननिवासिनामुपरोधो मा भूत् । एतावत्येव रथं स्थापय यावदवतरामि ।  
 राजा : (सर्व बाजूंना पाहून) हे सारथी, कोणी न सांगतादेखील हा तपोवनाचा परिसर आहे, हे खात्रीने समजते. (थोडेसे अंतर जाऊन) तपोवनात वास्तव्य करणाऱ्या ऋषींना उपसर्ग पोहोचता कामा नये येथेच रथ उभा कर; म्हणजे मी उतरतो.  
 सूतः : धृता: प्रग्रहाः । अवतरत्वायुष्मान् ।  
 सारथी : मी लगाम खेचून धरले आहेत, दीर्घायुषी असलेल्या तुम्ही खाली उतरावे.  
 राजा : (अवतीर्य) सूत, विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम । इदं तावद् गृह्णताम् । (इति सूतस्याभरणानि धनुशोपनीयार्थयति ।)  
 राजा : (खाली उतरून) सारथी, खरे तर तपोवनात साध्या (नम्र) वेषात जावयास पाहिजे. हे जरा धर पाहू (असे म्हणून सारथ्याजवळ अलंकार आणि धनुष्य काढून देतो.)
- कवी कालिदास लिखित ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ या नाटकातून
१०. भीमः : आर्य, मुळतु मां क्षणमेकं भवान् ।  
 भीम : दादा, एक क्षणभर मला सोडा.  
 युधिष्ठिरः : किमपरमविशिष्टम्?  
 युधिष्ठिर : अजून काय करायचे उरले आहे?

- भीम : आर्य, सुमहदवशिष्टम्। संयच्छामि तावदेन दुर्योधनदुःशासनरुधिरोक्षितेन पाणिना पाञ्चाल्या दुःशासनावकृष्टं केशहस्तम्।
- भीम : दादा, कितीतरी मोठे काम उरले आहे! दुर्योधन आणि दुःशासनाच्या रक्ताने माखलेल्या हाताने पांचालीचे (दौपटीचे) दुःशासनाने ओढलेले केस प्रथम बांधतो.
- युधिष्ठिरः : सत्वरं गच्छतु भवान्। अनुभवतु तपस्विनी वेणीसंहारमहोत्सवम्।
- युधिष्ठिर : आपण ताबडतोब जावे त्या तपस्विनीला (बिचारीला) वेणी बांधण्याच्या सोहळ्याचे सुख उपभोगू दे.
- भीम : भवति पाञ्चालराजकन्ये दिष्टचा वर्धसे रिपुकुलक्षयेण।
- भीम : 'पाञ्चाल' देशाची राजकन्या असलेल्या हे राणी, तुझे भाग्य थोर म्हणून सर्व शत्रूंचा निःपात झाला.

– भट्टनारायण लिखित 'वेणीसंहारम्' या नाटकातून

११. कञ्जुकी : (सहसा प्रविश्य) इदं वासोयुगलम्।  
 अंतः पुरातील  
 अधिकारी : (एकदम प्रवेश करून) ही वस्त्रांची जोडी!  
 नायकः : (दृष्टा सहर्षमूत्पगतम्) दिष्टचा सिद्धमाभिवाच्छितमनेनातर्कितोपनतेन रक्तांशुकयुगलेन।  
 नायक : (पाहून, आनंदाने, स्वतःशी) अचानक मिळालेल्या या लाल रेशमी वस्त्रांच्या जोडीने सुदैवाने माझे इस्पित साध्य झाले आहे.  
 कञ्जुकी : देव्या, मित्रावसुजनन्या प्रेषितम्। तदेतत्परिधत्तां कुमारः।  
 अंतः पुरातील  
 अधिकारी : राणीसाहेबांनी-मित्रावसूच्या आईने हे पाठविले आहे. तेव्हा युवराजांनी हे परिधान करावे.  
 नायकः : कञ्जुकिन् उपनय। (कञ्जुकी रक्तवसनद्वयमुपनयति। गृहीत्वा आत्मगतम्।) सफलीभूतो मे मलयवत्या: पाणिग्रहः।  
 (परिक्रम्य प्रकाशम्) कञ्जुकिन् गम्यताम्। मद्वचनादभिनन्दनीया देवी।  
 नायक : सेवका, इकडे आण. (अंतः पुरातील अधिकारी लाल वस्त्रांची जोडी आणतो. घेऊन स्वतःशी) मलयवतीशी झालेला माझा विवाह सफल झाला. (गोल फिरून, प्रकटपणे) सेवका, जा: माझ्या सांगण्यावरून राणीसाहेबांचे आभार मान.

– श्रीहर्षलिखित 'नागानन्दम्' या नाटकातून

१२. शर्विलकः : मदनिके ! समाश्वसिहि।  
 शर्विलक : मदनिके, धीर धर.
- मदनिका : (समाश्वस्य) साहसिक ! न खलु त्वया मम कारणादिदमकार्यं कुर्वता तस्मिन् गेहे कोऽपि व्यापादितः परिक्षितो वा?
- मदनिका : (मोठा श्वास धेऊन) अरे वेडे साहस करणाऱ्या, तू माझ्यासाठी हे अकृत्य करताना त्या घरातील कोणालाही ठार किंवा जखमी तर केले नाहीस ना?
- शर्विलकः : मदनिके ! भीते सुते शर्विलकः न प्रहरति। तन्मया न कश्चिद व्यापादितो नापि परिक्षितः।  
 शर्विलक : घावरलेल्या किंवा झोपलेल्यावर शर्विलक कधीही वार करीत नाही. तेव्हा मी कोणालाही ठार किंवा जखमी केले नाही.
- मदनिका : प्रियं प्रियम्।
- मदनिका : छान, छान!
- शर्विलकः : आः दुरात्मन् चारुदत्तहतक। अर्यं न भवसि।
- शर्विलक : अरे, दुष्टा चारुदत्ता, आता तू जिवंत राहणार नाहीस!

– शूद्रक विरचित 'मृच्छकटिकम्' नाटकातून

१३. भरतः : अथ तुल्ये पुत्रविप्रवासे कथमहमरणं न प्रेषितः ।  
भरत : मला वनात पाठवूनही सारखाच पुत्रविरह झाला असता, तर मग मला का नाही पाठविले?  
कैकेयी : जात ! मातुलकुले वर्तमानस्य प्रकृतिभूस्ते विप्रवासः ।  
कैकेयी : बाळा, तू तर आजोळी होतास ना, तेव्हा तुझा विरह सवयीचा झाला होता.  
भरतः : अथ चतुर्दशवर्षाणि कि कारणमवेक्षितानि ।  
भरत : तरीण मग वनवासाचा काळ चौदा वर्षे का बरे निश्चित केला?  
कैकेयी : जात ! चतुर्दश दिवसा इति वक्तुकामया पर्याकुलहृदयया चतुर्दशवर्षाणीत्युक्तम् ।  
कैकेयी : मुला, मी तर चौदा दिवसच बोलू इच्छित होते, पण मानसिक संतुलन बिघडल्यामुळे चौदा वर्षे म्हटले.  
भरतः : अस्ति पाणिडत्यं सम्यग् विचारयितुम् ।  
भरत : विचार करण्यात चांगलीच विद्वत्ता दिसते
- भासविरचित ‘प्रतिमा’ नाटकातून
१४. प्रियंवदा : हा धिक् हा धिक्! अप्रियमेव संवृत्तम्। कस्मिन्नपि पूजार्हेऽपराद्धा शून्यहृदया शकुन्तला। (पुरोऽवलोक्य) एष दुर्वासाः सुलभकोपो महर्षिः। तथा शाप्त्वा दुर्वारया गत्या प्रतिनिवृत्तः।  
प्रियंवदा : हाय रे देवा! अखेर घातच झाला. मन ठिकाणावर नसलेल्या शकुतलेने कोणा तरी पूज्य व्यक्तीचा अपराध केलेला दिसतोय. (समोर पाहून). हे तर हा हा म्हणता रागावणारे दुर्वास ऋषी! तशा रीतीने शाप देऊन अनावर वेगानं ते निघून गेले.  
अनसूया : कोऽन्यो हुतवहाद्युं प्रभवति। गच्छ पादयोः प्रणम्य निवर्तयैनं यावदहमधोर्दकमुपकल्पयामि ।  
अनसूया : अग्नीवाचून दुसरे कोण जाळू शकणार? तू जा आणि त्यांच्या पायांवर डोंके ठेवून यांना परत घेऊन ये. तोपर्यंत मी पाणी आणि पूजेच साहित्य घेऊन येते.  
प्रियंवदा : तथा। (इति निष्क्रान्ता ।)  
प्रियंवदा : ठीक आहे. (असे म्हणून निघून जाते.)
- कालिदास विरचित ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ या नाटकातून
१५. राजा : तेन हि प्रस्तूयतां विवादः ।  
राजा : तर मग वादाला प्रारंभ करावा.  
देवी : यदि मां पृच्छसि एतयोर्विवाद एव मे न रोचते।  
राणी : जर मला विचाराल तर या दोघांमधील तंटाच मला पसंत नाही.  
गणदासः : देवि न मां समानविद्यतः परिभवनीयम् अवगन्तुमहसि।  
गणदास : राणीसाहेब, माझ्याइतकीच विद्या मिळविलेल्या मनुष्याकडून मी पराभूत होईन, असे समजू नये.  
विदूषकः : भवति पश्यामि उरभ्रसंपातम्। किं मुधा वेतनदानेन।  
विदूषक : ठीक आहे, दोन मेंढयांची झुंज लागलेली मी आता पाहतो बरे; यांना फुकटचा पगार देऊन काय उपयोग?  
देवी : ननु कलहप्रियोऽसि।  
राणी : खरोखर तू अगदीच तंटाप्रिय आहेस.
- कालिदासविरचित ‘मालविकाग्निमित्रम्’ या नाटकातून